Mangalam Drugs and Organics Ltd.





REF: MDOL/CS-SE/2020-21/018

August 21, 2020

To.

Listing Department

BSE Ltd

1st Floor, New Trade Wing,

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort,

Mumbai - 400 001.

Listing Department

National Stock Exchange of India

Limited

"Exchange Plaza", 5th Floor,

Plot No. C-1, Block G,

Bandra - Kurla Complex,

Bandra(E), Mumbai - 400 051

Scrip Code: 532637

Symbol: MANGALAM

Subject: Newspaper Advertisement regarding publication of Notice to Shareholders for

registration/updation of their Email-Id's

Dear Sir / Madam,

we enclosed herewith copies of newspaper advertisement published in Free Press Journal (English daily) and Navshakti (Marathi daily), Mumbai editions, both dated Friday, August 21, 2020 for the shareholders to Register / Update their Email Id's and / or other details.

Kindly take the above information on your records.

Thanking You,

Yours Faithfully,

For Mangalam Drugs & Organics Limited

Month of Miller 19 1

Geeta Karira

Company Secretary & Compliance Officer

PUBLIC NOTICE

This is to inform the public at larg that I am in the process of investigating the title of GALA PREMISES mentioned in the schedule below as my client is in the process of purchasing the said GALA PREMISES from the owner MR. MAHENDRA R.

Any person or persons having any claim interest in respect of the said GALA PREMISES by way of charge, encumbrance, mortgage, gift, lease, maintenance, hypothecation, lien, inheritance, injunction or otherwise is/are hereby required to make the same known to the undersigned at the below mentioned address within 15 days from the date of publication of the notice in writing alongwith the documentary evidence, failing which my client will proceed to complete all the legal formalities required to be completed to purchase the said GALA PREMISES mentioned in the schedule below without any reference to any claim/s and such claim/s, if any, arising after 15 days from the date of publication of this notice will be considered as waived, abandoned or given up and of no legal effect and

SCHEDULE OF PROPERTY Gala No. 8, On The Ground Floor, Adm 940 Sq. Ft Carpet Situated At Satvam ndustrial Estate, Plot No. 5, S. No. 71 And 72, Hissa No. 6, Subhash Road, Jogeshwari East, Mumbai 400060 said Flat. Sd/

ANIKET NERURKAR ADVOCATE 24, Sai Estate, Amboli, Opp. Idbi Bank, Ceasar Road, Andheri (W), Mumbai 400058

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the Public or pehalf of our clients Mr. Shailesh Swadi and Mrs. Shefali Swadia, present owner of Flat No. 401, C Wing, Indralok Apna Ghar Unit No. 16 CHS. Ltd., Swam Samarth Nagar, Lokhandwala Complex Andheri (W), Mumbai-400 053 (hereinafte

eferred to as "the said flat") are as follows One Mr. Upendraray Swadia i.e. father of Shailesh Swadia had died intestate or 21.12.2017 in Mumbai. The Legal Heirs of Mr. Upendraray Swadia, thereafte entered into a family settlement dated 14.08.2020, whereunder it is agreed that the undivided right, title, interest of Mr Upendraray Swadia in the aforesaid Flat would exclusively belong to Mr. Shailes Swadia.

Any person having claim against / in / t or upon the said Flat or any part thereof to the extent of share of Late Upendraray Swadia either by way of inheritance right or pre-emption, agreement, contract, sale mortgage, possession, gift, lease, lien charge, trust, maintenance. easement or otherwise, are hereby required to make known the same in writing alongwith the supporting documents / evidence to the undersigned at our Office at 3, Jesia House, 2nd floor, 137/139, Mody Street Fort, Mumbai 400 001 within 15 days from the date of Publication hereof failing which our clients shall be entitled to continue to be the exclusive and 100% owners of the

Date : 21.08.2020 M/s. Flavia Legal Place : Mumbai Advocates

... Applicants

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3), Competent Authority, Under Section 5A of the

Maharashtra Ownership Flats Act. 1963. MHADA Building, Ground Floor, Room No.69, Bandra (E), Mumbai - 400 051 Application No.53 of 2020

Prakash Apartment Co-operative Housing Society Ltd. Bandivali Hill Road, Jogeshwari (West),Mumbai – 400 102.

Mr. Ramkishor Singh Kunjbihari Singh,

Last Know Address : C.T.S. No.75/B, Survey No.22, Hissa No.1, Village Bandivali,

Taluka Andheri, Bandivali Hill Road Jogeshwari (W), Mumbai - 400 102,

M/s. Prakash Builders. Kuni Niwas, Sahakar Road Jogeshwari (West), Mumbai - 400 102.

M/s. Fairmont Constructions Pvt. Ltd., Vastu Prestige, 201-202, Near Fame Adlabs, Andheri (West), Mumbai - 400 053.

...Opponents PUBLIC NOTICE

1. Take the notice that the above application has been filed by the applicant under

section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Opponents above mentioned. The Applicant has prayed for grant of certificate of entitlement of Unilateral Deed of

Conveyance of all that piece and parcel of land Survey No.22, Hissa No.1, corresponding to C.T.S. No.75/B admeasuring 1321.36 Sq. Mtrs. or thereabout alongwith 198.20 Sq. Mtrs. in R. G. out of totally admeasuring 2752.9 Sq. Mtrs., alongwith the proportionate undivided share of all other common properties, facilities, amenities in the Village Bandivali, Taluka Andheri in Mumbai Suburban District ir favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 07.09.2020 at 3.30 p.m.

The Promoter/Opponent/s and their legal heirs if any, or any person/authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on **07.09.2020** at **3.30 p.m.** before the undersigned together with any documents, he / she / they want/s to produce in support of his/her objection/claim demand against the above case and the applicant /s is / are advised to be present a that time to collect the written, if any filed by the interested parties.

If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue / application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance / declaration / order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order / certificate / judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.





District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963



Corporate Office :ICICI Bank Towers Bandra-Kurla Complex, Mumbai-400 051, India Tel.: (91-22) 2653 1414, Fax: (91-22) 2653 1122 Regd. Office: ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara 390007, India Website www.icicibank.com CIN:: L65190GJ1994PLC021012

POSSESSION NOTICE

Whereas, The undersigned being the authorized officer of ICICI Bank Limited under the SARFAESI Act and in exercise of the powers conferred under section 13(2) and section 13(12) of the SARFAESIAct read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("the Rules") issued a demand notice dated May 7, 2018 calling upon Gitanjali Gems Limited, Mr. Mehul Choksi, Ms. Priti Choksi, Ms. Guniyal Choksi, Decent Securities and Finance Limited, Decent Investment and Finance Limited, Priyanka Gems Private Limited, Rohan Diamonds Private Limited, Mozart Trading Private Limited , Partha Gems LLP, Hyderabad Gems SEZ Limited, Nashik Multi Services Limited, Gili India Limited and Nakshatra Brands Limited to repay the amount mentioned in the demand notice being INF 4,825,710,246/- (Rupees Four Thousand Eight Hundred Twenty Five Million Seven Hu and Ten Thousand Two Hundred and Forty Six Only) as on March 31, 2018 together with further interest and other charges within 60 days from the date of receipt of the said notice. For the purposes of this possession notice under Section 13(4) of the SARFAESI Act, Decent ent and Finance Limited is hereinafter referred to as the "Borrower"

Further, the respective authorized officers of the following banks under the SARFAESI Act and in exercise of the powers conferred under section 13(2) of the SARFAESIAct read with Rule 3 of the Rules have also issued demand notices calling upon the Borrower to repay the respective amounts with further interest and other charges within 60 days from the date of the receipts thereof, the details of which are as follows:

		(
Details of the Bank	Date of demand	Amount under
		demand notice
Bank of Baroda (Erstwhile Dena Bank)	21-Apr-18	95,89,27,000.00
Bank of Baroda (Erstwhile Vijaya Bank)	2-May-18	54,45,40,615.15
Bank of India	17-Jul-18	175,74,10,936.82
Bank of Maharashtra	25-May-18	244,532,247.67
Canara Bank	12-Mar-18	194,31,73,224.63
Canara Bank (Erstwhile Syndicate Bank)	4-Apr-18	220,75,02,632.95
Central Bank of India	2-Jun-18	261,30,31,617.94
Exim Bank	25-Jul-18	118,59,70,409.15
Indian Bank (Erstwhile Allahabad Bank)	26-Apr-18	486,22,12,827.63
Indian Overseas Bank	9-Apr-18	168,20,72,321.87
Jammu & Kashmir Bank	7-Aug-18	125,14,90,001.97
Laxmivilas Bank	12-Jun-18	32,19,54,015.80
Punjab & Sind Bank	25-May-18	42,74,88,749.82
Punjab National Bank	7-Mar-18	2,54,86,55,931.44
Punjab National Bank (Erstwhile	22-Mar-18	111,11,59,217.48
Oriental Bank of Commerce)		
SBM Bank (Mauritius) Ltd	28-Feb-18	77,17,03,095.76
Union Bank (Erstwhile Andhra Bank)	23-Apr-18	260,53,63,006.74
Union Bank (Erstwhile Corporation Bank)	27-Jul-18	377,29,25,834.12
The above mentioned banks along with I	CICI Bank Limited are h	ereinafter referred to as

ICICI Bank Limited being the lead bank of the ICICI Bank Consortium, has been authorized by ILCLIBANK LIMITED DEING THE EACH BANK OT THE REAL BANK CONSORTUM, HAS DEEN AUMOOTZED BY the members of the ICICI Bank Consortium namely, Allahabad Bank, Bank of Maharashtra, Central Bank of India, Corporation Bank, Dena Bank, EXIM Bank, IDBI Bank, Jammu and Kashmir Bank, Oriental Bank of Commerce, Punjab National Bank, State Bank of India, Syndicate Bank, United Bank of India, which constitute more than 60% in value of the amount outstanding from the Borrower under section 13(9) of the SARFAESIAct, to exercise further action by way of enforcement of securities by taking possession and selling the secured assets as perthe SARFAESIAct and the Rules.

assets as per nie o Arkfals Italia uie kuies.

The Borrower having failed to repay the amounts under the demand notices, notice is hereby given to the Borrower in particular and the public in general that the undersigned has taken possession of the immovable property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the SARFAESIAct read with Rule 8 of the Rules on this 17th day of August of the year 2020.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to charge of ICICI Bank Consortium for an amount of INR 35,63,58,23,932.12 and interest thereon. he Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY All that piece and parcel of the Office Premises bearing No. A/1, adm 5,000 sq. ft. Super Built

up area as open-to-sky terrace admeasuring about 5086 square feet Super Built up area on the third floor of Tower A, together with 12 car parking spaces bearing Nos. 63, 64 and 65 on the Ground Floor Nos. 91, 92, 93, 94, 95 & 96 in the Basement I and Nos. 71, 103 and 104 in Basement II of the Building known as "Laxmi Towers" of "Laxmi Finance & Leas Companies Commercial Premises Co-Op Society Ltd.", situated at Plot No. C-25 at G-block Bandra Kundra Complex, Bandra (East), Mumbai – 400051, constructed on ALL THAT piece and parcel of land bearing C.T.S. No. 4207 of Village Kolekalyan, Taluka – Andheri in the Registration District and Sub District of Mumbai City and Mumbai Suburban within limits of Municipal Corporation of Greater Mumbai and is owned by Decent Investment and Finance Limited and bounded by:

On the North: Bharat Dimond Borse (BDS) office third On the East: LIFT

On the West: LIFT

NOTICE is hereby given that we are investigating the title of Evie Real Estate Private Limited (**"Evie"**) being a company under the provisions of the Companies Act, 2013 and having its corporate office at 4th Floor, Opp. Sion Chunabhatti Signal, Off, Eastern Express Highway, Sion East, Mumbai 400 022, to lands bearing (i) CTS Nos. 1004 1005 (part), 1005/1, 1006, 1007/3 (part) and 1009 (part) admeasuring 32,387.59 square meters of Village Kanjur, Taluka Mulund, District Mumbai Suburban situated at Kanjur Marg (E), Mumbai – 400042 ("Phase 1 Land"); (ii) CTS Nos. 1005 (part) 1007(part), 1007/3 (part), 1007/4, 1009 (part), 1009/5, 1009/6, 1010 (part), 1013 (part), 1014 (part), 1014/1 to 1014/6, 1017, 1017/1 to 1017/6, 1018 and 1018/1 to 1018/9 admeasuring 53,198.45 square meters ("Phase 2 Land"); and (iv) the structures/buildings standing/being constructed on the Phase 1 Land and Phase 2

PUBLIC NOTICE

described in the First Schedule hereunder written. Evie is developing a residential project on the said Property known as "Runwal Bliss" which project has been duly registered with the MahaRera as multiple phases and Evie has sold various units in the said residential project.

Land ("the Structures"). The said Phase 1 Land and Phase 2 Land are hereinafter

collectively referred to as the "**said Property**". The said Property is more particularly

Late Sir. Mohamed Yusuf Kt., (through the estate of the Mohamed Yusuf Trust) is the lessor of a portion of the said Property as set out in the Indenture of Conveyance and Assignment dated 17th October, 2014 executed between CG and Evie and registered with the office of the Sub-Registrar of Assurances under serial no. 9377 of 2014 (read along with Deed of Rectification dated 13th October 2016 executed between CG and Evie and registered with the office of the Sub-Registrar of Assurances under serial no. KRL-1-10449-2016) and Indenture of Conveyance and Assignment dated 27th October 2015 executed between CG and Evie and registered with the office of the Sub Registrar of Assurances under serial no. KRL-2- 9732 of 2015 (read along with Rectification Deed dated 13th October 2016 registered with the office of the Sub Registrar of Assurances under serial no. KRL-1/10450/2016).

The Tata Power Company Limited is the lessor of a separate portion of the said Property as more particularly set out in the Indenture of Lease dated 21st October 2015 executed between The Tata Power Company Limited, Evie and CG Limited and registered with the office of the sub-registrar of assurances under Serial no. KRL-2-

All and any person/s having any share, right, title, benefit, interest, claim, objection or demand in respect of the said Property or any part thereof by way of sale, exchange assignment, mortgage, charge, gift, trust, inheritance, occupation, possession tenancy, sub-tenancy, license, leave and license, care-taker basis, lease, sub-lease lien, maintenance, easement, other rights through any agreement, memorandum of understanding, joint venture agreement, partnership deed, conveyance deed, writing devise, bequest, succession, family arrangement / settlement, litigation, decree of order of any authority, court of law, lis pendens, attachment, contract, development rights. FSI or encumbrance or otherwise or any liability, commitment or demand of any nature, howsoever are hereby requested to make the same known in writing along with documentary proof to the undersigned at his office at M/s. Wadia Ghandy & Co., 2nd Floor, N.M. Wadia Building, 123, M.G. Road, Fort, Mumbai 400 001 along with email at denzil.arambhan@wadiaghandv.com and tanvi,shah@wadiaghandy.com (in light of the present circumstances concerning the Covid pandemic), within 14 (fourteen) days from the date of publication hereof failing which, any such share, right, title, benefit, interest, claim, objection and/or demand sha**ll** be deemed to have been waived and/or abandoned.

FIRST SCHEDULE (Description of the said Property)

Phase 1 Land:

All those pieces and parcels of land bearing CTS Nos. 1004, 1005(part), 1005/1 1006, 1007/3 (part) and 1009 (part) admeasuring 32,387.59 square meters of Village Kanjur, Taluka Mulund, District Mumbai Suburban situated at Kanjur Marg (E) Mumbai - 400042

On the North by : Municipal Road

On the South by : Nalla

On the East by Municipal Road

निविदा सचना क्रमांक: 15/

आमंत्रित की जाती है।

क्र.

Call

2020-21/नर्मदा परि/न पा नि

On the West by Partly by land owned by Crompton Greaves Limited Phase 2 Land:

All those pieces and parcels of land bearing CTS Nos. 1005(part), 1007(part) 1007/3(part), 1007/4, 1009(part), 1009/5, 1009/6, 1010(part), 1013(part) 1014(part), 1014/1 to 1014/6, 1017, 1017/1 to 1017/6, 1018 and 1018/1 to 1018/9 admeasuring 53,198.45 square meters

On the North by 40 Feet wide Municipal DP Road On the South by 60 Feet wide Municipal DP Road On the East by Part of Residential Zone and Forging Compound

Part of the Land retained by Crompton Greaves and Devidayal On the West by Industries

कार्य का नाम

Procurement, laying, jointing, testing δ

ommissioning of D.I K-9 Feeder mains of

12.05 km for various PMAY Sites & design

construction, testing & commissioning of 3

nos. underground Tanks (0.4 ML capacity)

Procurement, laying, jointing, testing & commissioning of D.I K-9 Feeder mains of

nd its numning machi

location in Indore City.

Board of India (SEBI).

Dated this 21st day of August 2020

FOR WADIA GHANDY & CO. **DENZIL ARAMBHAN** PARTNER

नगर पालिक निगम, इन्दोर

संधारण खंड क्रमांक-2, मूसाखेड़ी, इन्दौर

E-mail: ee2_narmada@rediffmail.com, Phone: 0731-2712846

ऑनलाइन निविदा आमंत्रण सूचना

निम्नलिखित कार्य के लिये ऑनलाइन निविदाएं ''लम्पसम्प दर'' निविदा प्रारूप पर पजीकृत ठेकेदारों से, जो कि आवश्यक अर्हता रखते हो, से

(रुपये में)

13,51,60,001/-

अनमानित लागत । अमानत राशि । निविदा प्रपत्र

(रुपये में)

6,75,800/

MANGALAM DRUGS & ORGANICS LTD.

Regd. Off.: Rupam Building, 3rd Floor, 239, P.D'Mello Road, Near G.P.O., Mumbai - 400 001. CIN: L24230MH1972PLC116413 FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS

In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) through various Circulars permitted the holding of Annual General Meeting (AGM) through Video Conferencing ("VC") or Other Audio-Visual Means ("OAVM") In compliance with these circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company's ensuing i.e. 47th AGM will be held through VC/ OAVM. As per MCA circulars, the Notice of 47th AGM alongwith the Annual Report for F.Y. 2019-20 is permitted to be sent only by electronic means to those members whose Email- Ids are already registered with the Company/RTA/ Depositories. The Company will also provide the e-voting facility to all its members similar to earlier practices.

Those shareholders whose Email-Id's are already registered with the Company/RTA/Depository, Notice of AGM alongwith Annual Report for F.Y. 2019-20 will be sent to their registered Email Address. In case any shareholder have not yet registered/updated their email address, mobile number, PAN address changes and bank account details are requested to register/update the same, in respect of shares held in electronic form with the Depository (through their Depository Participants) and in respect of shares held in physical form by writing to the Company at investor@mangalamdrugs.com or Company's Registrar and Transfer Agent-Link Intime India Private Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in or C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083 on or before 27.08.2020.

For Mangalam Drugs & Organics Limited

Date: August 20, 2020 Place: Mumbai

Geeta Karira Company Secretary & Compliance Officer

1 Total Income from operations

3 Loss for the period after tax

4 Paid up Equity Share Capital (face value of Rs. 10/- each)

6 Net worth

7 Paid up debt capital

9 Debt Equity Ratio

(Refe note 4 below)

as shown in the Balance Sheet)

2 Loss from ordinary activities before tax

5 Reserves (excluding Revaluation Reserve

8 Outstanding Redeemable Preference Share

(of Rs. 10/- each) basic and Diluted:

5 Interest Service Coverage Ratio (Refe note 4 below)

0 Earnings Per Share (before extraordinary items

(of Rs. 10/- each) basic and Diluted: 1 Earnings Per Share (after extraordinary items)

12 Capital Redemption Reserve (Refe note 4 below 13 Debenture Redemption Reserve

Debt Service Coverage Ratio (Refe note 4 below

https://www.bseindia.com/corporates.html.

accessed on https://www.bseindia.com/corporates.html.

Regd. Office: Block D, Shivsagar Estate, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400 018 E-mail: cil@caprihansindia.com • Website: www.caprihansindia.com Telephone: 022 2497 8660/61 | CIN: L29150MH1946PLC004877

NOTICE

lotice is hereby given to the Shareholders of the Company that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 and Investor Education and Protection Func Authority (Accounting, Auditing, Transfer and Refund Rules, 2016), which have come into effect from 7th September, 2016, shares on which dividend has not been paid or claimed fo seven consecutive years or more, then such shares are to be transferred to Investo Education and Protection Fund (IEPF), a Fund constituted by the Government of India under Section 125 of the Companies Act, 2013.

Hence all the underlying shares in respect of which dividends are not claimed/paid for las seven consecutive years starting from the year 2012-2013 have to be transferred to IEPF A/c as per the aforesaid mentioned Rules.

Shareholders who have not claimed their dividends from the year 2012-2013 can write to or contact our RTA M/s. Link Intime India Pvt. Ltd., C-101, 247 Park, LBS. Marg, Vikhrol (West), Mumbai - 400083, Tel No.: (022) 49186270, e-mail: <u>iepf.shares@linkintime.co.in</u> on or before 29^{th} October 2020 for further details and for making a valid claim of for the unclaimed dividends.

In case no valid claim has been made on or before 29th October 2020, the shares in respec of which the dividends are lying unpaid/ unclaimed will be transferred to IEPF Suspensi A/c on an appropriate date.

The Company has sent individual notices through registered/speed post to the available addresses of the shareholders whose dividends are lying unclaimed for seven consecutive ears starting from the year 2012-2013, advising them to claim the dividends expeditiously for the year 2012-2013 to 2018-2019. Unpaid Dividend for the year 2012-13 has alread peen transferred to IEPF account.

Further in terms of Rule 6(3) of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Auditing, Transfer and Refund Rules, 2016), the statement containing the details of name, address, folio number, demat account number and number of shares due or transfer is made available in our website <u>www.caprihansindia.com</u> for information and ecessary action by the shareholders.

In case the concerned shareholders wish to claim the shares after the transfer to IEPF. separate application has to be made to the IEPF by filing e-form no. IEPF-5, as prescribed

under the said Rules and the same is available at IEPF website i.e. www.iepf.gov.in For Caprihans India Limite Place : Mumbai

MIRAYA REALTY PRIVATE LIMITED

Regd. Office: 1st Floor, Serendipity, G Block BKC, Off Bharat Nagar Road, Near ONGC Colony, Bandra East, Mumbai - 400 05

Tel. No.: +91 2261919900 Email: info@forumprojects.in CIN: U70102MH2014PTC256834

Audited financial results for the half year and year ended 31st March 2020

(194,092,187)

84,40,00,000

(19409.22)

(19409.22)

The above is an extract of the detailed format of annual audited financial results filed with the Stock Exchange unde

Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of annual Financial Results are available on the website of the Bombay Stock Exchange and can be accessed on

For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure

Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Bombay Stock Exchange and can be

The above results have been prepared in accordance with guidelines issued by Securities and Exchange Board of India

('SEBI') and the Indian Accounting Standards [Ind AS] prescribed under section 133 of the Companies Act, 2013. The Company has adopted Ind AS 116 'Leases' effective from 1st April 2019, as notified by the Ministry of Corporate Affairs in the Companies (Indian Accounting Standard) Amendment Rules, 2019. The adoption of this standard did not had any

impact on the profit for the year ended 31st March 2020.

These ratios are not calculated on account of (i) Negative net worth of the Company, (ii) Negative balance of profit after

tax but before interest and depreciation, and (iii) Negative balance of profit from operations before other Income, Interest

1,00,000

Dated: 19th August, 2020 Company Secretary

31st March 2020 31st March 2019 31st March 2020 31st March 2019

1,00,000

84,40,00,000

(16034.87)

(16034.87)

(160,348,661) (515,577,274) (267,557,193)

1,00,000

84,40,00,000

(51557.73)

(51557.73)

(784,927,998) (269,350,724) (784,927,998) (269,250,724)

84,40,00,00

(26755.72)

(26755.72)

NOTICE

sd/

(Jitender Singh Negi)

ge Office & Consul (Consular & Labour Consulate Genral of India P.O. BOX: 737, DUBAI (U.A.E. FAX No. 009714-397045 Email: cons1.dubai@mea.gov.ir cons3.dubai@mea.gov.ii

No. DUBAI/Cons/434/MR/20-(64) Mr. ELDINE MADANRA CHAKRANARAYAN, S/C CHAKRANARAYAN MADANRA. PRAMANIK, Resident of - 2/78 Sardar Nagar No-1, Sion Koliwada, Mumbai-400022 INDIA. Present Address Falaknaz Building, Flat No. 5 Khalid Bin Waleed Road, Bui Dubai, Dubai, UAE. And Miss MALTI PANDU, Daughter o PANDU SILIGURI LAXMIAH Resident of- 5/ Padmabai Chaw no.3, Chikuwadi, off link road Boriwali West, Mumbai Pin 400092, Maharashtra, INDIA Present Address- 703 Tamwee tower cluster U JLT po box 487350, DUBAI . Above mentioned Indian National are Presently residing in UAE have given notice of intended Marriage between them under the Foreigr Marriages Act, 1969. If anyone has any objection to the proposed Marriage he/ she should file the same with the undersigned according to the procedure laid down under the act/ rule within thirty days from the date o publication of this notice.

Homepage: www.cgidubai.gov.in

दिनाक: 17 08 2020

समय सीमा

12

माह

ऑनलाइन

निविदा क्र.

2020

UAD

102327

का मूल्य

50,000/

The detailed results have been reviewed by the Audit Committee and were approved by the Board of Directors at the meeting held on 14th August 2020.

For Miraya Realty Private Limit Sd/-Vikas Pasar Date: 14th August, 2020. Director DIN: 03606730

Pune Branch: Sterling Plaza, Ground Floor, Opp. Sai Petrol Pump, J. M. Road, Pune - 411 004

Codename Bluemoon, Opp. Hard Rock Café, Pandurang Budhakar Marg,

AXIS BANK LTD. Mumbai Branch: 3rd Floor, Gigaplex, NPC – 1, TTC Industrial Area, Mugalsan Road, Airoli, Navi Mumbai – 400 708. Corporate Office: "Axis House", C-2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai–400025.

Registered Office: "Trishul", 3rd Floor, Opp. Samartheshwar Temple, Law Garden, Ellisbridge, Ahmedabad – 380006. E-Auction Sale Notice For Sale of Immovable Property

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of

Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 read with proviso to Rule 8(6) read with Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the

below described immovable property is mortgaged/charged to the secured creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of Secured Creditor will be sold on "As is where is". "As is what is" and "Whatever there is" on 15/09/2020 for recovery of 1) Rs. 3,84,65,187/- (Rupees Three Crore Eighty Four Lakh Sixty Five Thousand One Hundred and Eighty Seven Only) and 2) Rs. 3,31,38,533/-(Rupees Three Crore Thirty One Lakh Thirty Eight Thousand Five Hundred and Thirty Three Only) as on 06/02/2019 as per demand notice dated 06/02/2019, plus future interest and charges w.e.f. 07/02/2019 to the secured creditor from Narayan Kishanchand Hemnani & Geetika Narayan Hemnani . The reserve price will be for Property No. 1 is Rs. 4,62,21,300/- and for Property No. 2 is Rs. 3,77,78,400/- and the earnest money deposit will for Property No. 1 is Rs. 46,22,130/- and for Property No. 2 Rs. 37,77,840/-. Please refer the appended auction schedule for necessary details:-

Auction Schedule 1. All the piece and parcel of Flat No. A7303, 73RD Floor, ALLURA, Lodha

	Worli, Mumbai 400018. Property bounded as per revenue record. (Flat Area-admeasuring 1052 Sq. Ft. Carpet area) 2. All the piece and parcel of Flat No. A7304, 73 RD Floor, ALLURA, Lodha Codename Bluemoon, Opp. Hard Rock Café, Pandurang Budhakar Marg, Worli, Mumbai 400018. Property bounded as per revenue record. (Flat Area-admeasuring 853 Sq. Ft. Carpet area)		
Known Encumbrances	Builder Dues, The unpaid charges towards electricity, maintenance, tax etc. if any, as applicable.		
Bid Incremental Amount	In the multiple of Rs. 50,000/- (Rupees Fifty Thousand Only)		
Last Date, Time And Venue For Submission of Bids With Sealed Offer/ Tender With EMD	Till 14/09/2020 latest by 04:00 P.M. at Axis Bank Limited, Axis Bank Ltd, Gigaplex, 3 rd Floor, Mugalsan Road, TTC Industrial Area, Airoli, Navi Mumbai – 400708 addressed to Mrs. Shilpa Wagh.		
Date, Time For Opening of Bids.	On 15/09/2020 at 11.00 a.m. at Axis Bank Limited, at Axis Bank Ltd, Gigaplex, 3rd Floor, Mugalsan Road, TTC Industrial Area, Airoli, Navi Mumbai-400708		
Inspection of Properties	Please contact to Mrs. Shilpa Wagh 7710031984 within office hours from 9.30 AM to 04.00 PM on working days.		
Cost of Tender / Bid Cum Auction Form	Rs. 250/-		
Return of EMD of Unsuccessful Bidders	Within Seven working days from the date of Auction.		
Last Date For Payment of 25% of Accepted Highest Bid For Confirmed Successful Bidder (inclusive of EMD)	The payment should be made latest by next working day from the date of bid confirmation.		
Last Date For Payment of Balance 75% of Highest Bid	Within 15 days from the date of bid/Sale Confirmation		
Loan Details			
Date of Demand Notice U/SEC. 13(2) of SARFAESIAct	06/02/2019		
Amt. of Demand Notice U/s- 13(2) of SARFAESIAct (in Rs.)	Rs. 3,84,65,187/- (Rupees Three Crore Eighty Four Lakh Sixty Five Thousand One Hundred Eighty Seven Only) as on 06/02/2019 Rs. 3,31,38,533/- (Rupees Three Crore Thirty One Lakh Thirty Eight Thousand Five Hundred Thirty Three Only) as on 06/02/2019		
Date of Physical Possession	03/12/2019		

This notice should also considered as 15 days notice to the borrower(s) / Co borrower(s) / Guarantor(s)

06/12/2019

under Rule 8 (6) Read with Rule 9 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in the secured creditor's website i.e. https://www.axisbank.com/auction-retail.

For inspection of the properties or for any other assistance, the intending bidders may contact Bank Officer Mrs. Shilpa Wagh/ Mr. Sourabh Medhekar / Mr. Ajit Singh of the Bank at Contact No - 7710031984 / 9960778877 / 9970273084 or may visit the branch at Axis Bank Limited, Gigaplex, 3rd Floor, Mugalsan Road, TTC Industrial Area, Airoli, Navi Mumbai - 400708 during office hours from 9:30 A.M. to 4:00 P.M.

Date: 21/08/2020

Publication Date of

Possession Notice

12 माह Description of Property

0.3 km for overhead tank & design 02 2020 construction, testing & commissioning of 7,64,42,603/-7,64,426/-20,000/-UAD_ 102353 overhead Tank (3.0 ML capacity of 21 mtr stg height) and distribution network o various diameter from 110 HDPE to 600 mm dia. at Palda. निविदा प्रपत्र ऑनलाइन क्रय कर जमा करने की दिनांक 18.08.2020 से 16.09.2020 तक निविदा ऑनलाइन खोलने की दिनांक (ENVELOPEA/B) 17.08.2020-10:30 बजे के पश्चात निविदा प्रपत्र के मूल दस्तावेज कार्यालय में प्रस्तुत करने की दिनांक 18 09 2020 साय 17:30 बजे तक

टिप: विस्तृत निविदा विज्ञप्ति एवं अन्य दस्तावेज देखने एवं डाउनलोड करने के लिये https://mptenders.gov.in पर सुविधा उपलब्ध है। नोट: (1) उपरोक्त निविदा में भविष्य में होने वाले समस्त संशोधनों को केवल विभागीय वेबसाइट पर प्रकाशित किया जायेगा एवं इनका पकाशन समाचार पत्रों में नहीं किया जाएगा।

(2) निविदा तीन लिफाफा पद्धति पर आमंत्रित होकर, तद्नुसार ही प्रस्तुत की जाना होगी। तीनों लिफाफों में निम्नानुसार जानकारी प्रस्तुत की जाना अनिवार्य होगी।

(3) लिफाफा A एव B में विभाग द्वारा चाही गई जानकारी अनुसार जानकारी पाये जाने पर ही लिफाफा C खोला जाएगा। कार्यपालन रांत्री

सधारण खण्ड क्रमाक-02, मूर्साखेड़ी, इन्दौर

TRIOCHEM PRODUCTS LIMITED CIN No.: L24249MH1972PLC15544,www.triochemproducts.com Regd, Off : Sambhaya Chamber, 4th Floor, Sir P.M. Road, Fort, Mumbai - 400 001,

				(Rs. in Lakhs
Sr.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
No.		30-Jun-20	31-Mar-20	30-Jun-19	31-Mar-20
		Audited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	1.30	1,181.04	52.76	2,049.81
2	Net Profit / (Loss) for the period				
	(before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(35.31)	285.48	(38.91)	455.18
3	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and / or Extraordinary items)	(35.31)	285.48	(38.91)	455.18
4	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and / or Extraordinary items)	(26.50)	212.80	(28.13)	340.28
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /				
	(Loss) for the period (after tax) and other Comprehensive				
	Income (after tax)]	0.09	0.02	-	(0.22)
6	Equity share capital (Face value Rs.10/- per share)	24.50	24.50	24.50	24.50
7	Other Equity				1,193.14
8	Earnings per share (of Rs.10/- each)				
	(for continuing and discontinued operations)				
	a) Basic (not annualized)	(10.82)	86.86	(11.48)	138.89
	b) Diluted (not annualized)	(10.82)	86.86	(11.48)	138.89

 The above unaudited financial results of the Company for the quarter ended June 30,2020 have been reviewed by the Audit committee of the Board and approved by the Board of Directors at its meeting held on 20.08.2020
 The Audited financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ins AS), the provisions of the Companies Act,2013 (the Act), as applicable and guidelines issued by the Securities and Exchange

a Solard of India (SEBI).

The Company operates in single segment only, i.e. chemical and pharmaceuticals, the disclosure requirement of Indian Accounting Standard (IND AS-108) "Segment Reporting" is not applicable.

The figure for quarter ended 31st March, 2020 are the balancing figures between audited figures of the full financial year 31st March, 2020 and the reviewed year-to-date figures up to the third quarter of the relevant financial year.

The Company continues to closely monitor the impact of the COVID-19 pandemic on all aspects of its business, including how it will impact its customers, employees, vendors and business partners. The management has exercised due care, in concluding on significant accounting judgements and estimates, inter-alia, recoverability of receivables, assessment for impairment of investments, intangible assets, inventory, based on the information available to date, both internal and external, while preparing the Company's financial results for the quarter ended 30th June, 2020.

The Corresponding figures of the previous quarter / year have been regrouped, recasted and reclassified to make ther comparable wherever necessary.

The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of consolidated financial results are available on the Stock Exchange website, www.bseindia.com and on the Company's website www.triochemproducts.com

FOR TRIOCHEM PRODUCTS LIMITED

Place : Mumbai Dated: 20 August, 2020

RAMU S. DEORA DIRECTOR & CEO DIN: 00312369

The bid is not transferable.

Sd/-**Authorized Signatory**

On the South: STAIRCASE

(Authorized Officer) ICICI Bank Limited

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM SHABBIR AHAMAD SAGEER AHAMAD TO SHABBIR AHMED SAGIR AHMED SIDDIQUI AS PER DOCUMENTS FOR ALL

PURPOSES CL-355 I HAVE CHANGE MY (OLD NAME) CHAKSHU KUNAL RATHÒD TO (NEW NAME) CHAKSHU RASHMIKANT PATEL AS PER AADHAR CARD NO.

I HAVE CHANGE MY (OLD NAME) VIJAY KUMAR MADANLAL` JAIN TO' (NEW NAME) VIJAY MADANLAL JAIN AS PER AADHAR CARD NO. 786729885580

CL-784 A I HAVE CHANGE MY (OLD NAME) SHAMIM SHAHID SAUDAGAR TO (NEW SHAMIMBAN00 SHAHID SAUDÁGAR AS PER GAZETTE REGISTRATION NO. (M-2012990) CL-787 I HAVE CHANGED MY OLD NAME FROM JOHN ROCKY FERNANDES TO MY NEW NAME JOHN FERNANDES AS PER MAHARASHTRA NO. GAZETTE

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM ANGEL VELANKY JOHN FERNANDES TO MY NEW NAME ANGEL VELANKY FERNANDES AS PER AFFIDAVIT DATED -

VASANTH MOSES TO JOY IMMAMUEL MOSES AS PER AFFIDAVIT.

PER AFFIDAVIT. CL-833 A I MRS. JANKI RANJIT SINGH RAWAL WIFE OF RANJIT SINGH EX POGI (QA) NO.89695B RESIDING AT FLAT NO. 2A/2001 DHEERAJ DREAMS CHS LTD. LBS MARG BHANDUP WEST MUMBAI 400078 HAVE CHANGED MY NAME FROM JANKI DEVI TO JANKI RANJIT SINGH

I HAVE CHANGED MY NAME FROM AZIZ MUSHTAQ HUSSAIN ATTARWALA TO MR AZIZ MUSHTAQ ATTARWALA. AS PER DECLARATION. CL-1

CHANGE OF BIRTH DATE

I MRS. JANKI RANJIT SINGH RAWAL WIFE OF RANJIT SINGH EX POGI (QA)

PUBLIC NOTICE

Under instructions from my clients, I am investigating the title of MR. GERARD CELESTINE VALLADARES & ORS in respect of Flat No. 11 & 12 respectively which are used as one composite flat numbered 11, admeasuring an area of 1488 Sq.ft. Carpet on the 1st Floor and one Car Park No. 8 in the Aurora Cooperative Housing Society Limited situate on Plot No. 21, bearing CTS No. H/449, St. Francis Avenue, Santacruz West, Mumbai 400054 in the Registration district of Mumbai Suburban along with related shareholding in the aforesaid Society

Any person having any claim against

or in respect of the title of the aforesaid property or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, lien, lease, inheritance, gift, trust; maintenance, possession easement, loans, advance injunction or any decree or order or award passed by any Court, Tribunal, (Revenue or Arbitral) or Authority or under any agreement of sale or otherwise are required to make known the same to the undersigned at the address mentioned below within 15 days from the date hereof along with all copies of documents by which such right is claimed failing which such claim/s if any, will be deemed to have been waived and/or abandoned and my clients will proceed further to deal with the above mentioned property. Mumbai: 21st August, 2020

S.REGO Advocate, Home-Coming 47, Waroda Road, Bandra (West), Mumbai 400050

अस्वीकृती

NOTICE Notice is hereby given pursuant to ह्या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या Regulation 29 read with regulation 47 कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या of the SEBI (Listing Obligations and दाव्यांच्या खरेपणा किंवा सत्यतेसाठी Disclosure Requirements) Regulation, नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अशा 2015, that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी to be held on Wednesday, the 26th त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा August, 2020, inter alia to consider सल्ला घेण्याबाबत वाचकांना सूचवण्यांत येते. and take on record the Unaudited ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2020. अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड The intimation is also available on the केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील website of the Company at कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या www.remigroup.com and may be accessed at Bombay Stock Exchange किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा website at www.bseindia.com. त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा Regd. Office: परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा CIN: L31100MH1980PLC022314 फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक,

Plot No.11, Cama Industrial Estate, Goregaon (E), Mumbai- 400 063 For Remi Sales And Engineering Limited

Sd/-Sandeep Kasera Whole-Time Director Date: 20th August, 2020

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, the 26th August, 2020, inter alia to consider and take on record the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2020. The intimation is also available on the website of the Company at www.remigroup.com and may be accessed at Bombay Stock Exchange

CIN: L51900MH1988PLC047157 Piot No.11, Cama Industrial Estate, Goregaon (E), Mumbai- 400 063

website at www.bseindia.com.

Vishwambhar C. Saraf Managing Director Date: 20th August, 2020

For Remi Elektrotechnik Limited

Book of India BOI

प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांन

जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व

सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये

नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

पिनहेइरो अपार्टमेंट्स, १९-ए, सेंट जॉन बापिस्ट रोड, बांद्रा (प), मुंबई - ४०००५०.

द्रः: ०६४० ०९७२/ २६४४ १५१७ ईमेलः bandraReclam.MumbaiNorth@bankofindia.co.in

खालील तपशिलाप्रमाणे सदर सूचनेच्या जारी करण्यापासून ६० दिवसात थकीत रकमेची मागणी करण्याकरिता खालील कर्जदाराना सरफैसी ॲक्ट, २००२ च्य कलम १३(२) च्या अनुपालनात बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी २०.०६.२०२० रोजीस मागणी सूचना जारी केली. तथापि, कर्जदार यांना जारी केलेल्या सचनेच्या पोच न दिल्याने/पोच न मिळाल्याने. खालील कर्जदारांना सचना देण्यासाठीसचनेचे हे प्रकाशन करण्यात येत आहे.

कर्जदारांचे नाव	मर्यादा	कर्ज थकबाकी	तारण मत्तेचे तपशील
,			
श्रीम. विजया श्रीकात सरमालकर	रु. ५,५०,०००/-	रु. २,४७,७८५.१६/ –	टोयोटा एटिओस जीडी कार धारक नोंदणी क्र.
श्री. श्रीकांत कृष्णाजी समालकर यांची पत्नी		अधिक मासिक दराने ९.६०% द. सा.	एमएच-०२-डीएन-९०९०, इंजिन क्र.
श्रीजी अर्बन १०१, १ ला मजला, गांधी नगर, एमआयजी क्लब	एनपीएची तारीख	आणि २% द. सा. ०१.०१.२०१८	१एनडी१३०५७९१, चेसिस क्र.
जवळ, बांद्रा पूर्व, मुंबई - ४००१०१.	३१.१२.२०१७	रोजीपासूनचे त्यावरील व्याज	एमबीजेके४झेडटीएक्स०००३७२४९
कर्जदार / हमीदार यांना यादारे कळविण्यात येते की. ह्या सचने	च्या प्रसिध्दीच्या तारखेपा	सन ६० दिवसांत जर कर्जदार यांनी वरीलप्रमा	णे रकमेचे प्रदान केले नाही तर, बँकेचे प्राधिकत

अधिकारी वर उछेख केलेल्या गहाण मिळकत/तारण मत्तांचा कब्जा घेतील आणि त्यानंतर लिलाव करतील. सरफैसी ॲक्टच्या कलम १३(१३) अन्वये कर्जदार यांना बँकेची लेखी संमती घेतल्याखेरीज उपरोक्त तारण मत्तांचे विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करण्यास देखील मज्जाव करण्यात येत आहे. ही जाहीर सूचना सरफैसी ॲक्ट, २००२ च्या ''तुमचे लक्ष सरफैसी ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे. ज्या अंतर्गत तुम्ही जाहीर लिलावाने, जनतेकडून निविदा, दरपत्रके मागवून

किंवा खाजगी कराराने तारण मत्तांची विक्री करण्याची सूचना प्रकाशित करण्याच्या तारखेपर्यंतच बँकेला आलेल्या सर्व खर्च, आकार आणि परिव्यय ह्यासह संपूर्ण थकबाकी रक्कम प्रदान करू शकता. कृपया हे देखील ध्यानात ठेवावे की, जर जाहीर लिलावाने जनतेकडून निविदा, दरपत्रके मागवून किंवा खाजगी कराराने तारण मत्तांची विक्री करण्याची सूचना प्रकाशित करण्यापूर्वी बँकेला आलेल्या सर्व खर्च, आकार आणि परिव्यय ह्यासह संपूर्ण थकबाकी रक्कम तुम्ही प्रदान केली नाहीत तर, तारण मत्तांचे विमोचन करण्याचा हक्क

कर्जदार/ हमीदार यांना रजि. पोस्टाने पाठवलेली व त्यांना न मिळालेली कलम १३(२) अन्वये जारी केलेली मूळ सूचना कोणत्याही कामच्या दिवशी निम्नस्वाक्षरीकारांकडून प्राप्त करण्याचा सल्ला देण्यात येतो. दिनांक: २१.०८.२०२०, ठिकाण: मुंबई प्राधिकृत अधिकारी, बँक ऑफ इंडिया

Changing Rules Grant कर विश्व मुंबई ४०००५१

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि. (डीएचएफएल)

राष्ट्रीय कार्या. : तळमजला, एचडीआयएल टॉवर, अनंत काणेकर मार्ग, स्टेशन रोड, बांद्रा (पूर्व), शाखा कार्यालय: मुंबई

मागणी सूचना

(सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (''सरफैसी ऑक्ट") च्या कलम १३ (२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३(१) अन्वये सूचना

खालील नम्द कर्जदारा यांनी कर्ज खाते कोड क्र. ०००३१५८६ अंतर्गत डीएचएफएल कड्न कर्ज घेतले आणि डीएचएफएलला त्यांच्या कर्जाचे पूर्व सभान मासिक हमें (पीईएमआवएज/ समान मासिक हमें (ईएमआवज) अदा करण्यास कसूर केलेली आहे. त्यांचे कर्ज खाते नॅशनल हाऊसिंग चैकेंद्रारे जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नॉन परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. निम्नस्वाक्षरीकारांनी दिवान हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि.चे (डीएचएफएल) प्राधिकृत अधिकारी म्हणून ३१/०७/२०२० रोजीची रु. ८४१,४९,७९,४७३/- (रुपये आठशे एकेचाळीस कोटी एकोणपंत्रास लाख एकोणऐंशी हजार चारशे त्याहत्तर मात्र) सह संपूर्ण दावित्व प्रदानाच्या तारखेपर्यंत ०१/०८/२०२० पासूनचे पुढील व्याज, विना अनुपालन प्रभार, अनुषंगिक खर्च, परिव्यव आणि कोणतेही अन्य प्रभाराच्या थकीत कर्ज रकमेच्या मागणीसाठी सरफैसी ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये ०५/०८/२०२० ची मागणी सूचना जारी केलेली आहे. कर्जदार, हमीदार आणि गहाणवटदार वांनी डीएचएफएलकडे स्थावर मिळकत/तीं (तारण मालमत्ता) चे तारण पुरविलेले आहे. ज्याचा तपशील येथे खाली देण्यात आला आहे. कर्जदार, हमीदार, गहाणवटदार तसेच सर्वसामान्य जनतेला याद्वारे कळविण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार हे सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत येथील वरील नमूद धकबाकी अदा करण्यास खालील कर्जदार, हमीदार आणि गहाणबटदारांनी कसूर केल्यास सरफैसी ऑक्टच्या तरतुदीन्वये खालील कर्जदार, हमीदार आणि गहाणबटदारांच्या विरोधात करवाई सुरू करतील, निम्नस्वाक्षरीकारांना वरील नमूद नुसार त्यांच्याद्वारे देव आणि धकीत रकमेसह संपूर्ण प्रदानापर्यंत पुढील व्याज, परिव्यय वसूल करण्यासाठी सरफैसी ऑक्टच्या कलम १३ च्या पोट कलम (४) अन्वये विहित कोणतेही किंवा सर्व उपाय सुरू करणे आणि सरफैसी ऑक्टच्या कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या कोणल्याही अधिकाराचा वापर करणे भाग पडेल, सर्वसामान्य जनतेला येथील खालील वर्णिलेल्या मिळकत/मिळकतीसह व्यवहार न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

कर्जदार, जामीनदार आणि गहाणकारांचे नाव आणि पत्ता आणि कर्ज कोड क्र. ०००३१५८६ च्या तारण मालमत्तचे वर्णन १. राजन स्कायस्कॅपर्स प्रायव्हेट लिमिटेड, १ ला मजला, सरकार हेरिटेज जवराजभॉय पीरभॉय खोजा सॅनिटोरियम कॉम्प्लेक्स, काणे आणि बी जे रोड,

बॅण्डस्टॅण्ड, बांद्रा-पश्चिम, मुंबई- ४०००५० (कर्जदम/गहाणकार) २. श्री. राजन वसंतकुमार धुन, राहणार ७०१, आदित्य बिल्डिंग, ७ वा आणि ८ वा मजला, ११ वा रस्ता, खार पश्चिम, मुंबई- ४०००५२. एरियल व्ह्यू को-ऑप. हाऊ. सोसाबटी वास्तु, पाली हिल, १० वा मजला, ५२, पाली हिल, लॅण्ड ब्रीझ, बांट्रा पश्चिम, मुंबई- ४०००५०. (संचालक/हमीदार) ३. श्री. किशोर शांतीलाल पारेख, फ्लॅट क्र. ९०२, ९ वा मजला, कमलेश्वर-२, प्लॉट क्र. ४०, टागोर रोड, सांताकूछ, पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-४०००५४.

 डॉ. किशिनचंद मत्मल फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, नोंदणी कार्यालय, देव आशिष, तळमजला, पेडर रोड, मुंबई-४०००२६. (गहाणकार). श्री. अजय प्रकाश परिख, फ्लंट क्र. २१, लेबिना बिल्डिंग, ५२/ए, टागोर रोड, श्री मंडळ स्कूलच्या पुढे, सांताक्रुझ परिचम, मुंबई ४०००५४ (संचालक).

गहाण तारण मालमत्तेचे वर्णन १. वरील नमुद कर्जदार, जामीनदार आणि गहाणकारांना बजावलेल्या दिनांक ०५/०८/२०२० रोजीच्या कलम १३(२) सूचनेच्या परित्रिष्ट। मध्ये अधिक विशेषतः वर्णिलेल्या त्यातुन उपार्वित होणाऱ्या भविष्यातील लाभांसह पाली रोड, पाली नाका, बांद्रा पश्चिम, मुंबई येथील पामलॅण्डम् सीएचएसएल मधील १८

निवासी युनिटवरील नोंदणीकृत गहाणाच्या मार्गाने अनन्य प्रभार. २. टीपीएस 🕮, पाली रोड, पाली नाका, बांद्रा (पश्चिम), मुंबई-४०००५० वेधे स्थित गाव बांद्रा एक, तालुका बांद्रा, मुंबई उपनगर जिल्हा चा प्लॉट क्र. २०, सीटीएस क्र. एक/६५६, एक/६५७, एक/६५८, एक/६५९ आणि एएमपी एक६६० घारक मोजमापित साधारण २५०८.४० ची. मी. जिमनीसह त्यावरील विद्यमान आणि भविष्यातील बांधकाम नोंदणीकृत गहाणाच्या मार्गाने अनन्य प्रभार.

उसरेला किंवा त्या दिशेने : श्रीम. प्यारली आणि अन्य यांची मिळकत. दक्षिणेला किंवा त्या दिशेने : टाऊन प्लानिंग स्कीम क्र. ३ च्या नवीन रस्ता.

पूर्वेला किंवा त्या दिशेने : दिनशॉ आर. वेवैना यांचा प्लॉट क्र. २५.

पश्चिमेला किया त्या दिशेने : पाली रोड. कृपया नोंद ध्यावी की, सरफैसी ऑक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (१३) अन्वये डीएचएफएलच्या लेखी पूर्वसंमतीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने वरील वर्णिलेल्या तारण मलेंसह व्यवहार आणि/किंवा हस्तांतर करण्यापासून कर्जदार, हमीदार आणि गहाणबटदार यांना प्रतिबंध करण्यात येत आहे आणि सरफैसी ऑक्टच्या सदर तरत्त्वीचे अनुपालन न करणे हा सरफैसी ऑक्टच्या कलम २९ अन्यये दंडनीय गुन्हा आहे.

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ३(५) नुसार आम्ही वाद्वारे सरफैसी ॲक्टच्या कलम १३(८) च्या तरतुर्दीकडे तुमचे लक्ष वेधत आहोत, ज्या अंतर्गत कर्जदारांना तारण मालमत्तेचा भाडेपड्डा, अभिहस्तांकन किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतरणासाठी खाजगी कराराने किंवा जनतेकडून ट्रएपत्रक किंवा निविदा मागवून किंवा जाहीर लिलावाकरिता सूचना प्रकाशित करण्याच्या तारखेपूर्वी कोणत्याही येळी तारण धनकोंना धकीत रकमेचा भरणा करून "तारण मालमता" विमोचित करण्याचा हक्क आहे.

सदर सूचना ही सर्व इतर अधिनियमान्वये उपलब्ध डीएचएफएलच्या हक्क आणि उपायांना बाधा येवू देता जारी करण्यात आली आहे आणि त्यांनी कोणतीही सबलत दिल्याचे समज् नवे. डीएचएफएलला कर्जदार, हमीदार आणि गहाणवटदारांद्वारे देव आणि थकीत आढळलेल्या रकमेसाठी पृढे मागणी करण्याचा हक्कसुध्दा डीएचएफएलने राखून ठेवला आहे.

सदर सूचनेशी संबंधित सर्व पत्रव्यवहार प्राधिकृत अधिकारी, प्रोजेक्ट फायनान्स डिव्हिजन, तळमजला, एचडीआयएल टॉवर, अनंत काणेकर मार्ग, स्टेशन रोड, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१ यांचेकडे करणे आवश्यक आहे.

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉपेरिशन लि. दिनांक : २१.०८.२०२०

ठिकाण : मुंबई प्राधिकृत अधिकारी

NOTICE

HSBC MUTUAL FUND

Notice Cum Addendum to the Statement of Additional Information (SAI), Scheme Information Document (SID) and Key Information Memorandum (KIM) of the Scheme of HSBC Mutual Fund

Change in Fund Manager of the Scheme:

Investors are requested to note the following change in the fund management responsibilities of the following schemes of HSBC Mutual Fund, with effect from September 01, 2020:

Scheme Name	Existing Fund Manager	New Fund Manager
HSBC Flexi Debt Fund	Kapil Punjabi	Ritesh Jain
HSBC Short Duration Fund	Kapil Punjabi	Ritesh Jain

Details/reference of Mr. Kapil Punjabi shall stand deleted from the respective SID & KIM of the aforesaid schemes.

All the other terms and conditions of the SAI of HSBC Mutual Fund, SID and KIM of the aforesaid schemes remains unchanged.

This notice-cum-addendum forms an integral part of the Statement of Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum issued for the aforesaid schemes, read with the addenda issued from time to time.

For & on behalf of HSBC Asset Management (India) Private Limited (Investment Manager to HSBC Mutual Fund)

Sd/-**Authorised Signatory** Mumbai, August 20, 2020



Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

HSBC Asset Management (India) Private Limited, 16, V.N. Road, Fort, Mumbai-400001. e-mail: hsbcmf@camsonline.com, website: assetmanagement.hsbc.co.in Issued by HSBC Asset Management (India) Private Limited CIN-U74140MH2001PTC134220

(2) kotak

(सहकर्जदार) यांना बजावण्यात आली होती.

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

ोंदणी कार्यालय: २७ बीकेसी, सी-२७, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बांद्रा (पू.), मुंबई-४०००५१.

शा. का. : ४ था मजला, अदमास प्लाझा, सीएसटी रोड, कोलिवरी गाव, सांताक्रुझ (पू.), मुंबई ४०००९८. कब्जा सूचना (स्थावर ामळकताकारता*)*

(जोडपत्र IV सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(१) नुसार) ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी कोटक महिंद्रा बँक लि. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, १९४९ च्या व्याख्येतील बँकिंग कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे, २७ बीकेसी, सी-२७, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बांद्रा (पू.) मुंबई-४०००५१ आणि शाखा कार्यालय अदमास प्लाझा, ४ था मजला, १६६/१६, सीएसटी रोड, कोलिवर्र गाव, कुंची कुर्वे नगर, हॉटेल हरे क्रिश्नाजवळ, सांताक्रुझ पूर्व, मुंबई ४०००९८ येथे चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ ("सरफैसी ॲक्ट") अन्वये आणि कलम १३(२) आणि १३(१२) सहवाचता सिक्य्रिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून १४.०१.२०२० रोजीची मागणी सूचना जारी केली होती, जी सदर मागणी सूचना प्रसिध्दी तारखेपासून ६० दिवसात तिच्या प्रत्यक्ष वसलीपर्यंत ८ जानेवारी. २०२० पासन चक्रवाढीने संविदात्मक दराने त्यावरील पुढील व्याज आणि प्रभारासह एकत्रित ०७.०१.२०२० रोजीस रु. १,०३,५२,५३३.८२ (रुपये एक कोटी तीन लाख बावन्न हजार पाचशे तेहेतीस आणि पैसे ब्याऐंशी मात्र) अशी सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी १) भावना मनिष पंचमतिया (कर्जदार), २) मनिष व्रजलाल पंचमतिया

वरील नमुद कर्जदार/सहकर्जदारांनी रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, म्हणून कर्जदार/सहकर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर १७ ऑगस्ट, २०२० रोजी सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीचा नियम ८ अन्वये त्यांना/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषत: येथील वरील नमुद कर्जदार/सहकर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की. त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा

व्यवहार हा संपूर्ण वसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत ८ जानेवारी, २०२० पासून थकीत चक्रवाढीने संविदात्मक दराने त्यावरील पुढील व्याज आणि अन्य प्रभार आणि पर्यायी व्याज, अनुषंगिक खर्च, परिव्यय आणि प्रभारासह एकत्रित ०७.०१.२०२० रोजीसची रु. १,०३,५२,५३३.८२ (रुपये एक कोटी तीन लाख बावन्न हजार पाचशे तेहेतीस आणि पैसे ब्याऐंशी मात्र) या रकमेकरिता कोटक महिंद्रा बँक लि. जिची शाखा आहे अदमास प्लाझा, ४ था मजला, १६६/१६, सीएसटी रोड, रोड, कोलिवरी गाव, कुंची कुर्वे नगर, हॉटेल हरे क्रिश्ना जवळ, सांताकुझ पूर्व, मुंबई ४०००९८ येथे प्रभाराच्या अधीन राहील.

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुदींकडे वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन फ्लॅट क्र. १३०४, १३ वा मजला, अविष्कार टॉवर, व्होडाफोन गॅलरीजवळ, एल.टी. रोड, बोरिवली (प.), मुंबई- ४०००९२.

दिनांक: १७.०८.२०२० (प्राधिकृत अधिकारी) ठिकाण : मुंबई कोटक महिंदा बँक लि

मंगलम इंग्ज ॲण्ड ऑर्गेनिक्स लिमिटेड नों. का. : रुपम बिल्डिंग, ३ रा मजला, २३९, पी. डी. मेलो रोड, जी.पी.ओ. जवळ, मुंबई - ४००००१. सीआयएन : एल२४२३०एमएच१९७२पीएलसी११६४१३

(''ओएव्हीएम'') मार्फत घेण्याची परवानगी दिली.

दिनांक : २० ऑगस्ट, २०२०

L&T Mutual Fund

C. S. T. Road, Kalina

6th Floor, Brindavan, Plot No. 177

Santacruz (East), Mumbai 400 098

ठिकाण : मुंबई

भागधारकांच्या माहितीसाठी सातत्याने सुरु असलेला कोव्हीड-१९ साथरोगाचा उपद्रव पाहता, निगम व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) वेगवेगळ्या परिपत्रकांद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') किंवा अदर ऑडिओ-व्हिज्युअल मिन्स

ही परिपत्रके आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या संबंधित तरतुदी व सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या अनुपालनांत कंपनीची आगामी म्हणजेच ४७ वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत घेतली जाईल. एमसीए परिपत्रकांप्रमाणे, आ.व. २०१९-२० साठीच्या वार्षिक अहवालासह ४७व्या एजीएमची सूचना ज्यांचे ई-मेल आयडीज् आधीच कंपनी/आरटीए/डिपॉझिटरीज् कडे नोंदवले आहेत त्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्याची परवानगी आहे. आधीच्या पद्धतीनुसार कंपनी तिच्या सर्व सभासदांना ई-व्होटींग ची सुविधा सुद्धा पुरवणार आहे. कंपनी/आरटीए/डिपॉझिटरी कडे ज्यांचे ई-मेल आयडीज् आधीच नोंदणीकृत आहेत त्या भागधारकांना आ.व. २०१९-२० साठीच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल ॲड्रेसवर पाठवली जाईल. जर कोणत्याही भागधारकांनी अजुनपर्यंत त्यांचे ई-मेल ॲड्रेस, मोबाईल क्रमांक, पॅन, पत्त्यातील बदल आणि बँक खाते तपशील नोंदवले/अद्ययावत केले नसतील तर त्यांनी ते कृपया २७.०८.२०२० रोजी किंवा त्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक स्वरुपांत धारण केलेल्या शेअर्सच्या संबंधात डिपॉझिटरीकडे (त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् मार्फत) आणि प्रत्यक्ष स्वरुपात धारण केलेल्या शेअर्सच्या संबंधात लेखी स्वरुपात कंपनीकडे investor@mangalamdrugs.com येथे किंवा कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट-लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडे rnt.helpdesk@linkintime.co.in येथे किंवा सी-१०१, २४७ पार्क, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई -४०००८३ येथे नोंदवावते/अद्ययावत करावेत.

> मंगलम इंग्ज ॲण्ड ऑर्गेनिक्स लिमिटेड साठी गिता करिरा

> > www.ltfs.com

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

FICICI Bank

फोन क्र. (९१-२२) २६५३१४१४, फॅक्स : (९१-२२) २६५३११२२ नोंदणी कार्यालय : आयसीआयसीआय बँक टॉवर, चकली सर्कल जवळ, जुन

कब्जा सूचना ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सरफैसी ऑक्टच्या कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ ("रुल्स") च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदरह सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात पुढील व्याज आणि इतर प्रभारासह एकत्रित ३१ मार्च, २०१८ रोजीसची भा.रु. ४.८२५.७१०.२४६/- (रुपये चार हचार आठशे पंचवीस दशलक्ष सातशे दहा हजार दोनशे शेहेचाळीस मात्र) अशी मागणी सूनचेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी गितांजली जेम्स लिमिटेड, श्री. मेहल चोक्सी, श्रीम. प्रिती चोक्सी, श्रीम. गुनियाल चोक्सी, डिसेंट सिक्युरिटीज ॲण्ड फायनान्स लिमिटेड, डिसेंट इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स लिमिटेड, प्रियंका जेम्स प्रायव्हेट लिमिटेड, रोहन डायमंडस् प्रायव्हेट लिमिटेड, मोझार्ट ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, पार्थ जेम्स एलएलपी, हैदराबाद जेम्स सेझ लिमिटेड, नाशिक मल्टि सर्व्हिसेस लिमिटेड, गिली इंडिया लिमिटेड आणि नक्षत्र ब्रॅण्डस लिमिटेड यांना बोलाविण्यासाठी ७ मे २०१८ रोजीची मागणी सूचना जारी केली होती. सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सदर कब्जा सूचनेसाठी डिसें इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स लिमिटेड यांचा यानंतर 'कर्जदार' असा उल्लेख पुढे, खालील बँकाच्या संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सरफैसी ॲक्ट अन्वये आणि सरफैसी ॲक्टच्या कलम १३(२) सहवाचता नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदरह सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात पुढील व्याज आणि इतर प्रभारासह संबंधित रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्यासाठी मागणी सूचना सुद्धा जारी केली होती. ज्यांचा तपशिल खालीलप्रमाणे :

वकवा तपशाल	માંગળાવા	मागणा सूचमच्या
	तारीख	अंतर्गत रक्कम
बँक ऑफ बडोदा (पूर्वीची देना बँक)	२१-एप्रिल-१८	९५,८९,२७,०००.००
बँक ऑफ बडोदा (पूर्वीची विजया बँक)	२-मे-१८	५४,४५,४०,६१५.१५
बँक ऑफ बडोदा	१७-जुलै-१८	१७५,७४,१०,९३६.८२
बँक ऑफ महाराष्ट्र	२५-मे-१८	२४४,५३२,२४७.६७
कॅनरा बँक	१२-मार्च-१८	१९४,३१,७३,२२४.६३
कॅनरा बँक (पूर्वीची सिंडिकेट बँक)	४-एप्रिल-१८	२२०,७५,०२,६३२.९५
सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया	२-जून-१८	२६१,३०,३१,६१७.९४
एक्झीम बँक	२५-जुलै-१८	११८,५९,७०,४०९.१५
इंडियन बँक (पूर्वीची अलाहाबाद बँक)	२६-एप्रिल-१८	४८६,२२,१२,८२७.६३
इंडियन ओव्हरसिज बँक	९-एप्रिल-१८	१६८,२०,७२,३२१.८७
जम्मु आणि काश्मिर बँक	७-ऑगस्ट-१८	१२५,१४,९०,००१.९७
लक्ष्मी विलास बँक	१२-जून-१८	३२,१९,५४,०१५.८०
पंजाब ॲण्ड सिंध बँक	२५-मे-१८	४२,७४,८८,७४९.८२
पंजाब नॅशनल बँक	७-मार्च-१८	२,५४,८६,५५,९३१.४४
पंजाब नॅशनल बँक	२२-मार्च-१८	१११,११,५९,२१७.४८
(पूर्वीची ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स)		
एसबीएम बँक (मॉरिशस) लि.	२८-फेब्रु-१८	७७,१७,०३,०९५.७६
युनियन बँक (पूर्वीची आंध्रा बँक)	२३-एप्रिल-१८	२६०,५३,६३,००६.७४
युनियन बँक (पूर्वीची कॉर्पोरेशन बँक)	२७-जुलै-१८	३७७,२९,२५,८३४.१२
वरील नमूद बँकासह आयसीआयसीआय बँक लिमि	टेड चा यानंतर 'आयसी	आयसीआय बँक संघ' असा

आयसीआयसीआय बँक लिमिटेडला आयसीआयसीआय बँक संघाची मुख्य बँक म्हणून आयसीआयसीआय बँक संघाचे सभासद नावे अलाहाबाद बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, देना बँक, एक्झिम बँक, आयडीबीआय बँक, जम्मु आणि काश्मिर बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया यांच्या द्वारे प्राधिकृत केले आहे. ज्यांची सरफैसी ॲक्ट आणि रुल्स नुसार तारणमत्तेचा कब्जा घेवून विक्री करण्याद्वारे तारणांच्या सक्त वसुलीद्वारे पुढील कार्यवाही करण्यासाठी सरफैसी ॲक्टच्या कलम १३(९) अंतर्गत कर्जदारांकडून ६०% मुल्याच्या रकमेपेक्षा अधिक थकीत आहे.

कर्जदारांनी मागणी सूचनेतील रक्कम चुकती करण्यास कसूर केल्यामुळे विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांना १७ ऑगस्ट, २०२० रोजी सरफैसी ऑक्टच्या कलम १३(४) सहवाचता नियमावलीचा नियम ८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा भा.रु. ३५,६३,५८,२३,९३२.१२ आणि त्यावरील व्याज या रकमेकरिता आयसीआयसीआय बँक संघाच्या

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात सरफैसी ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरत्दीकडे वेधण्यात येत आहे.

स्थावर ामळकताच वणन

डिसेंट इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स लिमिटेड च्या मालकीचा आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हदीतील मुंबई शहर आणि मुंबई उपनगरच्या जिल्हा आणि उपजिल्हा नोंदणीतील गाव कोले-कल्याण, तालुका अंधेरीचा सी.टी.एस. क्र. ४२०७ धारक जिमनीच्या सर्व त्या भाग आणि विभागावर बांधलेल्या जी-ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व) मुंबई ४०००५१ येथील प्लॉट क्र. सी-२५ येथे स्थित 'लक्ष्मी फायनान्स ॲण्ड लिझिंग कंपनीज कमर्शिअल प्रिमायसेस को.ऑप. सोसायटी लि., च्या 'लक्ष्मी टॉवर्स' अशा ज्ञात बेसमेंट ॥ मधील क्र. ९१, ९२, ९३, ९४, ९५ आणि ९६, तळमजल्यावरील क्र. ६३, ६४ आणि ६५ धारक १२ कार पार्किंग स्पेसेसह एकत्रित टॉवर-ए च्या तिसऱ्या मजल्यावरील मोजमापित साधारण ५०८६ चौरस फूट सुपर बिल्टअप क्षेत्र ओपन टू स्काय टेरेस अशा मोजमापित ५,००० चौ. फू. सुपर बिल्टअप क्षेत्र क्र. ए/१ धारक कार्यालय परिसराचे सर्व ते भाग आणि विभाग आणि द्वारे सीमाबद्ध : उत्तरेला : भरत डायमंड बोर्स (बीडीएस) ऑफिस तिसरे दक्षिणेला : जीना

पश्चिमेला : लिफ्ट

(प्राधिकृत अधिकारी)

आयसीआयसीआय बँक <u>लिमिट</u>ेड

दिनांक : १७.०८.२०२०

L&T Financial Services call 1800 2000 400 email investor.line@Intmf.co.in Mutual Fund

Notice (No. 21 of F.Y. 2020-21)

Notice for Declaration of Dividend in L&T Midcap Fund:

Notice is hereby given that L&T Mutual Fund Trustee Limited, the Trustees to L&T Mutual Fund ("the Fund"), have approved declaration of dividend (subject to adequacy and availability of distributable surplus) under the dividend options of the below mentioned scheme: Quantum Net Asset Value ("NAV")

Name of the Scheme	of Dividend (₹ per unit)	Face Value (₹ per unit)	as on August 19, 2020 (₹ per unit)
L&T Midcap Fund - Regular Plan - Dividend Option	1.50	10	38.48
L&T Midcap Fund - Direct Plan - Dividend Option	2.00	10	41.68
Pursuant to payment of dividend, NAV per unit of the d	lividend options of the	e aforesaid so	hemes will fall to the extent

of the payment and statutory levy (if any). Distribution of the above dividend is subject to the availability and adequacy of distributable surplus and may be

lower to the extent of distributable surplus available on the record date.

Past performance of the aforesaid scheme may or may not be sustained in future.

The record date for the purpose of declaration of dividend shall be August 26, 2020 ("the Record date"). The dividend will be paid to those unit holders, whose names appear in the register of unit holders of the aforesaid scheme as at the close of the business hours on the Record Date.

Under the dividend re-investment facility, the dividend declared will be re-invested at the ex-dividend NAV. The payment of dividend shall be subject to Tax Deducted at Source (TDS) as applicable.

Please note that in case the aforesaid Record Date falls on a non-business day, the next business day would be considered as the Record Date.

> For L&T Investment Management Limited (Investment Manager to L&T Mutual Fund)

Date : August 20, 2020 Place: Mumbai Authorised Signatory

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



Franklin Templeton Mutual Fund

Indiabulls Finance Center, Tower 2, 12th and 13th Floor, Senapati Bapat Marg, Elphinstone Road (West), Mumbai 400013

Addendum to the Scheme Information Document/ Key Information Memorandum of Franklin India Feeder - Franklin European Growth Fund

Investors may note that the name of underlying fund of Franklin India Feeder - Franklin European Growth Fund has been changed from Franklin European Growth Fund to Templeton European Opportunities Fund.

In view of the above and in order to align the Scheme name with the name of the Underlying Fund in which the Scheme invests, the name of the Scheme stands changed from Franklin India Feeder – Franklin European Growth Fund to Franklin India Feeder – Templeton European Opportunities Fund with effect from August 18, 2020.

All the other terms and conditions of the Scheme Information Document/ Key Information Memorandum of the aforesaid scheme, read with the addenda issued from time to time, will remain unchanged.

This addendum forms an integral part of the Scheme Information Document/ Key Information Memorandum issued for the aforesaid scheme, read with the addenda issued from time to time.

This addendum is dated August 20, 2020.

For Franklin Templeton Asset Management (India) Pvt. Ltd. (Investment Manager of Franklin Templeton Mutual Fund)

Sanjay Sapre

President

Sd/-

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

epaper.freepressiournal in

773055467353

(M-2013897) CL-820

19/08/2020 CL-820 A I HAVE CHANGED MY NAME FROM JOY

I HAVE CHANGED MY NAME FROM SALEMABEN UMARBHAI SHELIYA TO SALEMA ASHFAQUE CHOWDHARY AS

RAWAL BY AFFIDAVIT DATE 21/07/2020 CL-924

NO.89695B RESIDING AT FLAT NO. 2A/2001 DHEERAJ DREAMS CHS LTD. LBS MARG BHANDUP WEST MUMBAI 400078 HAVE CHANGED MY DATE OF BIRTH FROM 01/11/1950 TO 27/11/1952 BY AFFIDAVIT DATE 21/07/2020